



सत्यमेव जयते

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग एक-ल

वर्ष ११, अंक ९]

गुरुवार, एप्रिल ३, २०२५/चैत्र १३, शके १९४७

[पृष्ठे ४, किंमत : रुपये १६.००

असाधारण क्रमांक २०

प्राधिकृत प्रकाशन

(केंद्रीय) औद्योगिक विवाद अधिनियम व मुंबई औद्योगिक संबंध अधिनियम यांखालील
(भाग एक, चार-अ, चार-ब आणि चार-क यांमध्ये प्रसिद्ध केलेल्या अधिसूचना, आदेश व निवाडे यांव्यतिरिक्त)
अधिसूचना, आदेश व निवाडे.

उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभाग

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक ३ एप्रिल २०२५.

अधिसूचना

महाराष्ट्र माथाडी, हमाल व इतर श्रमजीवी कामगार (नोकरीचे नियमन व कल्याण) अधिनियम, १९६९.

क्रमांक युडब्ल्यूए-२०२४/प्र.क्र.१९१/काम-५.—ज्याअर्थी, महाराष्ट्र माथाडी हमाल व इतर श्रमजीवी कामगार (नोकरीचे नियमन व कल्याण) अधिनियम, १९६९ (१९६९ चा महा. ३०) च्या कलम ६ मधील तरतुदीस अनुसरून विशिष्ट अनुसूची नोकरीकरिता खालील तक्त्यात दर्शविलेल्या रकाना (२) मधील नमूद माथाडी मंडळ घटीत करणे अशक्य असल्याचे व मंडळांवर सदस्यांचे नामनिर्देशन करण्यास काही कालावधी लागणार असल्याचे, महाराष्ट्र शासनास दिसून येईल;

आणि ज्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम ६ अन्वये यथोचितरित्या मंडळ गठीत करण्यात येईल तोपर्यंत, पद धारण करण्यास व अधिनियमाद्वारे किंवा तदन्वये मंडळास प्रदान करण्यात आलेल्या सर्व अधिकारांचा वापर करण्यासाठी आणि त्यावर लादलेली कर्तव्ये आणि कामे पार पाडण्यासाठी खालील तक्त्यातील रकाना (३) मध्ये दर्शविलेल्या व्यक्तींची रकाना (२) मध्ये नमूद मंडळासमोर नियुक्ती करण्याचे ठरविले आहे.

आता त्याअर्थी, महाराष्ट्र माथाडी हमाल व इतर श्रमजीवी कामगार (नोकरीचे नियमन व कल्याण) अधिनियम, १९६९ चे कलम ६(अ) चे पोट-कलम (१) अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून, यापूर्वी निर्गमित केलेल्या सर्व अधिसूचना रद्द करून, राज्य शासन याद्वारे उक्त अधिनियमाच्या कलम ६ अन्वये यथोचितरित्या मंडळ गठीत होईपर्यंत, रकाना (३) मध्ये नमूद केलेल्या व्यक्तींची रकाना (२) मध्ये नमूद केलेल्या मंडळावर पद धारण करण्यास व अधिनियमाद्वारे किंवा तदन्वये मंडळास प्रदान करण्यात आलेल्या सर्व अधिकारांचा वापर करण्यासाठी आणि त्यावर लादलेली कर्तव्ये आणि कामे पार पाडण्यासाठी, नियुक्ती करत आहे.

तक्ता

| अ.क्र. (१) | माथाडी मंडळाचे नाव (२) | नाव व पदनाम (३) |
|---------------|--|--|
| १ | अमरावती माथाडी व असंरक्षित कामगार मंडळ | मो.अ.सय्यद, सहायक कामगार आयुक्त |
| २ | नांदेड माथाडी व असंरक्षित कामगार मंडळ | श्री. रोहन रुमाले, सहायक कामगार आयुक्त |
| ३ | परभणी व हिंगोली माथाडी व असंरक्षित कामगार मंडळ | श्री. रोहन रुमाले, सहायक कामगार आयुक्त |
| ४ | मुंबई भाजीपाला बाजार असंरक्षित कामगार मंडळ | श्रीमती निशा नगराळे, सहायक कामगार आयुक्त |
| ५ | भंडारा गोंदिया माथाडी व असंरक्षित कामगार मंडळ | श्री. रा.मो.धुर्वे, सहायक कामगार आयुक्त |
| ६ | सातारा जिल्हा माथाडी व असंरक्षित कामगार मंडळ | श्री. नि.कृ.कवले, सहायक कामगार आयुक्त |
| ७ | अहमदनगर जिल्हा माथाडी व असंरक्षित कामगार मंडळ | श्री. रे.मु. भिसले, सहायक कामगार आयुक्त |
| ८ | धुळे व नंदुरबार जिल्हा माथाडी मंडळ | श्री. राजू गुल्हाने, सहायक कामगार आयुक्त |
| ९ | जळगांव माथाडी व असंरक्षित कामगार मंडळ | श्री. राजू गुल्हाने, सहायक कामगार आयुक्त |
| १० | क्लिअरिंग अँड फॉरवर्डिंग गोदी कामगार मंडळ | श्री. विजय चौधरी, कामगार उप आयुक्त |
| ११ | पुणे जिल्हा माथाडी व असंरक्षित कामगार मंडळ | श्री. निखिल वाळके, सहायक कामगार आयुक्त |
| १२ | धातू व कागद बाजार आणि दुकाने माथाडी मंडळ | श्री. संतोष कोकाट, सहायक कामगार आयुक्त |

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

दिलीप आ. वणिरे,
शासनाचे अवर सचिव (कामगार).

INDUSTRIES, ENERGY, LABOUR AND MINING DEPARTMENT

Mantralaya, Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk,
Mumbai 400 032, dated 3rd April 2025

NOTIFICATION

MAHARASHTRA MATHADI, HAMAL AND OTHER MANUAL WORKERS (REGULATION OF EMPLOYMENT AND WELFARE) ACT, 1969.

No.UWA-2024/C.R.191/LAB-5.—Whereas, it appears to the Government of Maharashtra that it is unable to reconstitute the Boards for certain scheduled employments mentioned in column (2) of the Schedule appended hereto in accordance with the provisions of section 6 of the Maharashtra Mathadi, Hamal and other Manual Workers (Regulation of Employment and Welfare) Act, 1969 (Mah. XXX of 1969), as it will take some more time to nominate members on the said Boards;

And whereas, the Government of Maharashtra has decided to appoint the person mentioned in column (3) of the Schedule appended hereto against the said Boards mentioned in column (2) thereof to hold office and exercise all the powers and perform and discharge all the duties and functions conferred and imposed upon the said Board, respectively, by or under the said Act until the said Boards are duly reconstituted under section 6 of the said Act.

Now, therefore, in exercise of the powers conferred by sub-section (1) of section 6A of the Maharashtra Mathadi, Hamal and other Manual Workers (Regulation of Employment and Welfare) Act, 1969 (Mah. XXX of 1969), and in supersession of all earlier notifications issued in this behalf, the Government of Maharashtra hereby appoints the person mentioned in column (3) of the Schedule appended hereto on the said Board mentioned in column (2) thereof to hold office and exercise all the powers and perform and discharge all the duties and functions conferred and imposed upon the said Boards by or under the said Act until the said Boards are duly reconstituted under section 6 of the said Act.

Schedule

| Sr. No. (1) | Name of the Mathadi Board (2) | Name of the person (3) |
|----------------|---|--|
| 1. | Amravati Mathadi and Unprotected Labour Board | M. A. Syed, Assistant Labour Commissioner |
| 2. | Nanded Mathadi and Unprotected Labour Board | Mr. Rohan Rumale, Assistant Labour Commissioner |
| 3. | Parbhani and Hingoli Mathadi and Unprotected Labour Board | Mr. Rohan Rumale, Assistant Labour Commissioner |
| 4. | Mumbai Vegetable Market Unprotected Labour Board | Mrs. Nisha Nagarle, Assistant Labour Commissioner |
| 5. | Bhandara Gondia Mathadi and Unprotected Labour Board | Mr. R. M. Dhurve, Assistant Labour Commissioner |
| 6. | Satara District Mathadi and Unprotected Workers Board | Mr. N. K. Kawale, Assistant Labour Commissioner |
| 7. | Ahmednagar District Mathadi and Unprotected Labour Board | Mr. R.M. Bhisle, Assistant Labour Commissioner |
| 8. | Dhule and Nandurbar District Mathadi Mandal | Mr. Raju Gulhane, Assistant Labour Commissioner |
| 9. | Jalgaon Mathadi and Unprotected Labour Board | Mr. Raju Gulhane, Assistant Labour Commissioner |
| 10. | Clearing and Forwarding Dock Workers Board | Mr. Vijay Chaudhary, Deputy Commissioner of Labour |

| Sr. No. (1) | Name of the Mathadi Board (2) | Name of the person (3) |
|----------------|--|--|
| 11. | Pune District Mathadi and Unprotected Labour Board | Mr. Nikhil Walke, Assistant Labour Commissioner |
| 12. | Metal and Paper Markets and Shops Mathadi Labour Board | Mr. Santosh Kokat, Assistant Labour Commissioner |

By order and in the name of the Governor of Maharashtra,

DILIP A. VANIRE,
Under Secretary (Labour) to Government.